

शासन सेवेतील गट अ, गट ब व गट क मधील अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या पदस्थापना, बदली याबाबत सक्षम प्राधिकाऱ्यास शिफारशी करण्यासाठी नागरी सेवा मंडळ स्थापन करणेबाबत.

महाराष्ट्र शासन

सामान्य प्रशासन विभाग

शासन निर्णय क्रमांक: एसआरव्ही-२०१४/प्र.क्र. २६ /१२,

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,

मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.

तारीख: ३१ जानेवारी, २०१४

वाचा :

- १) मा.सर्वोच्च न्यायालयाने रिट पिटीशन (सिव्हील) क्र.८२/२०११ मध्ये दि.३१.१०.२०१३ रोजी दिलेला निर्णय.
- २) महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५.

प्रस्तावना :

मा.सर्वोच्च न्यायालयाने संदर्भाधीन क्र. १ नुसार दिलेल्या निदेशाचे पालन करण्यासाठी शासन सेवेतील गट अ, गट ब व गट क मधील अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या पदस्थापना, बदली याबाबत सक्षम प्राधिकाऱ्यास शिफारशी करण्यासाठी नागरी सेवा मंडळ स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय :

२. यासंदर्भात शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे. :-

- अ) गट अ व गट ब (राजपत्रित) अधिकाऱ्यांच्या पदस्थापना, बदली याबाबत सक्षम प्राधिकाऱ्यास शिफारशी करण्यासाठी खालीलप्रमाणे नागरी सेवा मंडळ स्थापन करण्यात येत आहे. :-

(अ) नागरी सेवा मंडळ (१)

१	प्रशासकीय विभागाचे अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव	अध्यक्ष
२	प्रशासकीय विभागाचे अन्य प्रधान सचिव / सचिव (विभागात एकापेक्षा अधिक अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव असल्यास)	सदस्य
३	राज्यस्तरीय विभागप्रमुख(विभागात एकच अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव असल्यास)	सदस्य
४	सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग किंवा आदिवासी विकास विभागाचे सचिव/सहसचिव अथवा सामान्य प्रशासन विभागाचे सह/उपसचिव (सेवा) (राज्यस्तरीय विभागप्रमुख नसल्यास)	सदस्य

नागरी सेवा मंडळ (१) मध्ये अध्यक्ष आणि अ.क्र. २, ३ व ४ पैकी दोन सदस्य यांचा समावेश राहिल.

(ब) गट ब (अराजपत्रित) व गट क संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या पदस्थापना, बदली याबाबत सक्षम प्राधिकाऱ्यास शिफारशी करण्यासाठी खालीलप्रमाणे नागरी सेवा मंडळ स्थापन करण्यात येत आहे. :-

(ब) नागरी सेवा मंडळ (२)

१	प्रादेशिक विभागप्रमुख	अध्यक्ष
२	प्रादेशिक उप-विभागप्रमुख	सदस्य
३	प्रादेशिक विभागप्रमुख यांचा निकटतम निम्न अधिकारी (प्रादेशिक उप-विभागप्रमुख नसल्यास)	सदस्य
४	संबंधित खात्याचा आस्थापना अधिकारी	सदस्य

(क) मंत्रालयीन गट अ व गट ब (राजपत्रित) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या पदस्थापना (मंत्रालयीन विभाग वाटप), बदली याबाबत सक्षम प्राधिकार्यास शिफारशी करण्यासाठी खालीलप्रमाणे नागरी सेवा मंडळ स्थापन करण्यात येत आहे.:-

(क) नागरी सेवा मंडळ (३)

१	अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव (सेवा)	अध्यक्ष
२	सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे किंवा आदिवासी विकास विभागाचे सचिव / सहसचिव	सदस्य
३	सह / उपसचिव (सेवा), सामान्य प्रशासन विभाग	सदस्य

(ड) मंत्रालयीन गट ब (अराजपत्रित) व गट क संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या पदस्थापना (मंत्रालयीन विभाग वाटप), बदली याबाबत सक्षम प्राधिकार्यास शिफारशी करण्यासाठी खालीलप्रमाणे नागरी सेवा मंडळ स्थापन करण्यात येत आहे.:-

(ड) नागरी सेवा मंडळ (४)

१	सह / उपसचिव (आस्था), सामान्य प्रशासन विभाग	अध्यक्ष
२	उपसचिव / अवर सचिव (आस्था) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग किंवा आदिवासी विकास विभाग	सदस्य
३	उपसचिव / अवर सचिव (मागासवर्ग कक्ष), सामान्य प्रशासन विभाग	सदस्य

- ३.१ प्रशासकीय विभागांनी नागरी सेवा मंडळ (१) बाबत प्रभारी मंत्री यांची मान्यता घेऊन आदेश काढावेत. मंत्रालयीन संवर्गासाठी संबंधित आस्थापनेने नागरी सेवा मंडळ (३) व (४) बाबत अनुक्रमे मुख्यमंत्री व अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव (सेवा) यांची मान्यता घेऊन आदेश काढावेत.
- ३.२ विभागप्रमुखांनी नागरी सेवा मंडळ (२) बाबतची कार्यवाही त्यांच्या स्तरावर करावी.
- ३.३ प्रशासकीय विभागांना, त्यांच्या अधिपत्याखालील सर्व संवर्गासाठी एक अथवा वेगवेगळ्या संवर्गासाठी वेगळे नागरी सेवा मंडळ (१) याबाबत आदेश काढता येतील.
- ३.४ गट अ व गट ब (राजपत्रित) पदांवर पदोन्नतीने / सरळसेवेने नियुक्तीसाठी विभागीय संवर्ग वाटप, सामान्य प्रशासन विभाग (सेवा उपविभागाने) अंतिम केल्यावर त्या यादीतील अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेचा प्रस्ताव प्रशासकीय विभागाने संबंधित नागरी सेवा मंडळासमोर शिफारशीसाठी ठेवावा.
- ३.५ बदल्यांबाबत शिफारशीसाठी प्रस्ताव नागरी सेवा मंडळासमोर ठेवताना, महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन अधिनियम, २००५ मधील तरतुदीनुसार कार्यवाहीबाबत वस्तुस्थिती तसेच प्रस्तावित बदल्यांबाबतची पार्श्वभूमी / वस्तुस्थिती, नागरी सेवा मंडळाच्या निदर्शनास आणणे आवश्यक राहिल.
- ३.६ गट ब (अराजपत्रित) व गट क संवर्गातील जिल्हास्तरावर बदलीपात्र कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जिल्हयाबाहेर तसेच महसूली विभाग / परीमंडळ / संभाग / प्रादेशिक स्तरावर बदलीपात्र कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अन्य महसूली विभाग / परीमंडळ / संभाग / प्रादेशिक कार्यालयामध्ये बदलीसाठी शिफारशीचे प्रस्ताव नागरी सेवा मंडळ (१) समोर ठेवणे आवश्यक राहिल.
- ३.७ पदस्थापनेसाठीच्या प्रस्तावावर नागरी सेवा मंडळाकडून शिफारस झाल्यावर, शिफारशीनुसार प्रस्ताव प्रशासकीय विभागाने सक्षम प्राधिकार्यास आणि प्रादेशिक विभागप्रमुखांनी विभागप्रमुख यांना मान्यतेसाठी सादर करावा. त्यावर अंतिम निर्णय सक्षम प्राधिकार्याकडून घेण्यात येईल.

- ३.८ बदलीसाठीच्या प्रस्तावावर नागरी सेवा मंडळाकडून शिफारस झाल्यावर प्रशासकीय विभागाने / विभागप्रमुखांनी, प्रस्ताव महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन अधिनियमातील तरतुदीनुसार उचित सक्षम प्राधिकाऱ्यास मान्यतेसाठी सादर करावा. त्यावर अंतिम निर्णय संबंधित प्राधिकाऱ्याकडून घेण्यात येईल.
- ३.९ बदल्यासंबंधीच्या प्रस्तावावर, महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन अधिनियम, २००५ मधील तरतुदीनुसार कार्यवाही करणे बंधनकारक राहिल.
४. पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी यांच्या पदस्थापना व बदल्या यासाठी गृह विभागाने स्वतंत्र आदेशान्वये आस्थापना मंडळ स्थापन केले असल्याने त्यांना हे आदेश लागू होणार नाहीत.
५. मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निदेशाचे पालन करण्यासाठी प्रशासकीय विभागांनी या आदेशानुसार नागरी सेवा मंडळ (१) बाबत आणि मंत्रालयीन संवर्गासाठी संबंधित आस्थापनेने नागरी सेवा मंडळ (३), (४) बाबत तातडीने आदेश काढावेत. तसेच विभागप्रमुखांनी नागरी सेवा मंडळ (२) बाबत आदेश काढावेत. संबंधित आदेशाची प्रत सामान्य प्रशासन विभागास अग्रेषित करण्यात यावी.
६. सर्व प्रशासकीय विभागांनी तसेच सर्व विभागप्रमुखांनी या आदेशाचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक राहिल.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक असा आहे २०१४०२१०११२९०२५६०७. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(डॉ.भगवान सहाय)

प्रधान सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. राज्यपालांचे सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई,
२. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव,
३. उप मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,
४. सर्व मंत्री / राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,
५. मा.विरोधी पक्षनेता, विधानपरिषद / विधानसभा, विधानभवन, मुंबई,
६. सर्व संसद सदस्य, विधानमंडळ सदस्य, महाराष्ट्र राज्य,
७. मुख्य सचिव,
८. सर्व मंत्रालयीन विभागांचे अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव,
९. सर्व मंत्रालयीन विभाग (आस्थापना), त्यांनी हे आदेश सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणावे.
१०. *प्रबंधक, मूळ शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,

११. *प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,
१२. *प्रबंधक, लोक आयुक्त व उपलोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,
१३. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,
१४. *सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय (विधानसभा) मुंबई,
१५. *सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय (विधान परिषद) मुंबई,
१६. *राज्य निवडणूक आयुक्त, राज्य निवडणूक आयोग, नवीन प्रशासकीय भवन, मुंबई,
१७. *सचिव, राज्य माहिती आयोग, नवीन प्रशासकीय भवन, मुंबई,
१८. *महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र, मुंबई,
१९. *महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखा परीक्षा) महाराष्ट्र, मुंबई,
२०. *महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र, नागपूर,
२१. *महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखा परीक्षा) महाराष्ट्र, नागपूर,
२२. महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई (प्रसिध्दीकरिता ५ प्रती)
२३. ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, ग्रंथालय, ६वा मजला, विधान भवन, मुंबई ४०० ०३२ (१० प्रती)
२४. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
२५. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
२६. मुख्य लेखापरीक्षक (निवासी लेखे), कोंकण भवन, नवी मुंबई,
२७. ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, ग्रंथालय, ६ वा मजला, विधान भवन, मुंबई ३२ (१० प्रती)
२८. सर्व विभागीय आयुक्त,
२९. सर्व जिल्हाधिकारी,
३०. सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,
३१. बहुजन समाज पार्टी, डी-१ इन्सा हटमेंट, आझाद मैदान, मुंबई १ (५ प्रती)
३२. भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश, सी.डी.ओ. बॅरक नं.१ योगक्षेम समोर, वसंतराव भागवत चौक,
३३. नरीमन पॉईंट, मुंबई २० (५ प्रती)
३४. भारतीय कम्युनिस्ट पार्टी, महाराष्ट्र कमिटी, ३१४, राजभुवन, एस. व्ही.पटेल रोड, मुंबई ४ (५ प्रती)
३५. भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी), महाराष्ट्र कमिटी, जनशक्ती हॉल, ग्लोब मिल पॅलेस, वरळी, मुंबई १३ (५ प्रती)
३६. इंडियन नॅशनल काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (आय) समिती, टिळक भवन, काकासाहेब गाडगीळ मार्ग,
३७. दादर, मुंबई २५ (५ प्रती)
३८. नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी भवन, फ्री प्रेस जर्नल मार्ग, , नरीमन पॉईंट, मुंबई २१ (५ प्रती)
३९. शिवसेना, शिवसेना भवन, गडकरी चौक, दादर, मुंबई २८ (५ प्रती)
४०. सर्व मंत्रालयीन विभागाच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख,
४१. सामान्य प्रशासन विभागातील सर्व कार्यासने,
४२. निवड नस्ती.

- पत्राने